

Aspira Pathlab & Diagnostics Limited

Regd. Office: Flat No. 2, R D Shah Building, Shraddhanand Road, Opp. Railway Station, Ghatkopar (W), Mumbai 400 086

CIN: L85100MH1973PLC289209

Date: November 13, 2023

To,
Corporate Relations Department **BSE Limited,**Phiroze Jeejeebhoy Towers,
Dalal Street, Mumbai-400001.

<u>Security Code: 540788</u> <u>Security ID: ASPIRA</u>

<u>Subject: Submission of Newspaper Advertisement under Regulation 47 of SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.</u>

Dear Sir/Madam,

Pursuant to regulation 47 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, enclosed herewith copies of Newspaper advertisement dated 13th November, 2023 for the quarter and half year ended September 30, 2023 Financial Results published in English Newspaper 'Business Standard' and Marathi Newspaper 'Mumbai Lakshdeep' respectively.

Kindly take the same on your record.

Thanking you.

Yours Faithfully, For Aspira Pathlab & Diagnostics Limited

Krupali Shah
Company Secretary & Compliance Officer

Encl: As above

TAHMAR ENTERPRISES LIMITED

(Formerly known as Sarda Papers I imited CIN: L15100MH1991PLC061164 Addree: A/70, M I D C, SINNAR, NASIK -422103

Ph.: +91 7262801977; Email id:info.spl1991@gmail.com; website: www.tahmar.in (Extract of Standalone Un-audited Financial Result for the Quarter and half year ended on 30th September, 2023)
Rs. In Lakh

Year ended Particulars 30-09-23 31-03-2023 30-06-23 30-09-22 Unaudited Unaudited 175.94 255.88 Total income from operations 23.4 0.06 56.69 3.52 274.28 Total Expenses 152.23 Profit/ (Loss) before tax and exceptional items 23.71 -33.29 **-**3.46 -0.07 17.55 -3.46 -0.07 Net Profit/ (Loss) after Tax and Exceptional Items -33.29 Paid-up Equity Share Capital 311.89 311.89 311.89 311.89 1.00 1.00 10.00 10.00 Value per share 0.056 -1.07 Earning Per Share -0.11

Note: The above is an extract of the detailed format of Quarterly and half yearly Un-audited Financial Results (Standalone) filed wit the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI(Listing and Other Disclosure reuirements) Regulations, 2015.The abovi Standalone financial results have been reviewed by the audit committee and approved by the board of directors at their meeting held on 11th November 2023. For TAHMAR ENTERPRISES LIMITED

0.056

(Formerly known as Sarda Papers Limited)

-1.07

-0.11

SARITA SEQUEIRA Place: Goa Managing Director DIN: 01203100 Date: 11/11/2023

Maharasi	Short E-Tender Notice Online tender is invited in two bids as detailed below.								
Sr. No.	Tender No.	Name of Work	EMD / Est. Value In Rs.	Sale Period / Submission Date					
1	T-25 / 3000043258/ 2023-24	Name of Work: Koradi TPS - Work of providing, installation & commissioning 15 passenger Lift in museum building at Devi Mandir Koradi	EMD Rs. 20,700.00 Rs. 20,67,967.00	13.11.2023 T0 20.11.2023 upto 17.30 hrs. 21.11.2023 upto 12.00 hrs.					

E-Tender Cost will be Rs.1180/-

Diluted

- 1. For further details pertaining to the above tender is available on website e-procurement. mahagenco.in
- 2. Any amendment to this notice and or notification of amendment in bidding document shall be notified on website e-procurement.mahagenco.in only. Potential bidders are requested to take note of the same.
- Agencies are requested to register themselves for E-Tenders.

Note: Vendors are advised to submit the bids well in advance of last date of submission. The E-Tender sale date and submission date will not be extended in any case.

Dy. Chief Engineer (Civil), 3 x 660 MW, Civil Construction Circle, M.S.P.G.C.L., KORADI



UDAYSHIVAKUMAR INFRA LIMITED CIN: L45309KA2019PLC130901 (Formerly known as Udayshivakumar Infra Private Limited)

Registered Office: # 1924/A-196, "Manjukrupa", Banashankari Badavane, Near NH-4 Bypass, Davangere-577005, Karnataka Website: www.uskinfra.com, Email: cs@uskinfra.com, Phone: 08192-297009

Extract of Unaudited Financial Results for the Quarter Ended and Half Yearly Ended September 30, 2023

	(Rs. in Lakhs)										
SI.		(Quarter Ended	d	Year o	Year Ended					
No.	Particulars	30.09.2023 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2022 (Audited)	31.03.2023 (Audited)				
1	Total Income from Operations	14,032.04	11,656.05	6,472.77	25,688.09	10,661.24	28,689.81				
2	Net Profit for the period before tax (after exceptional and extraordinary items)	663.22	690.54	1,019.64	1,353.76	1,321.80	2,151.30				
3	Net Profit for the period after tax (after exceptional and extraordinary items)	503.60	516.73	775.85	1,020.34	1,001.95	1,604.72				
4	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)	-	-	0.10	-	0.10	-2.09				
5	Equity Share capital (Face value Rs. 10)	5,535.71	5,535.71	3,650.00	5,535.71	3,650.00	5,535.71				
6	Other Equity	NA	NA	NA	NA	NA	8,883.59				
5	Earning per share(of Rs. 10/- each) (not annualised):Weighted average number of equity shares used as denominator for calculating EPS (Nos.) (a) Basic EPS (b) Diluted EPS	55,357,142 0.91 0.91	55,357,142 0.93 0.93	36,500,000 2.13 2.13	55,357,142 1.84 1.84	36,500,000 2.75 2.75	36,654,990 4.37 4.37				

Note: The above is an extract of the detailed format of Financial Results filed with BSE Limited under Regulation 33 of SEBI (Listing Obligations and disclosure requirements), Regulation, 2015. The complete format of Financial Results are available on the website of BSE Limited (www.bseindia.com) and on the website of our Company (www.uskinfra.com) For and on behalf of the Board of Director's **Udayshivakumar Infra Limited**

Place: Davangere, Karnataka

Date - 11/11/2023

Mr.Udayshivakumar Managing Director DIN: 05326601

Sd/-

MUNJAL AUTO

INDUSTRIES LIMITED

Regd. Office: 187, GIDC Industrial Estate, Waghodia - 391 760, Dist: Vadodara, Tel. No. (02668) 262421-22 www.munjalauto.com, CIN NO. L34100GJ1985PLC007958, E-Mail:cs@munjalauto.com, Fax No. (02668) 262427

Extract of Unaudited Financial Results for the quarter and half-year ended September 30, 2023 (Amount ₹ in Lacs) CONSOLIDATED **STANDALONE** Sr. **Particulars** Half Year Quarter Half Year Quarter Quarter No. ended ended ended ended ended ended 30.09.2023 30.09.2023 30.09.2022 30.09.2023 30.09.2023 30.09.2022 Unaudited Unaudited Total Income from operations 40,519.01 78,635.23 44,799.98 55,183.08 | 1,07,073.04 | 54,671.19 Net Profit/(Loss) for the period 1,725.13 3,103.70 1,328.63 2,217.53 3,646.31 879.66 (before Tax, Exceptional and/or Extraordinary items) 3 Net Profit/(Loss) for the period before tax 1,725.13 3,103.70 1,326.93 2,217.53 3,646.31 877.96 (after Exceptional and/or Extraordinary items) Net Profit (Loss) for the period after tax 1,148.20 2,041.76 806.27 1,487.03 2,514.16 752.62 (after Exceptional and/or Extraordinary items) Total Comprehensive Income for the period 2,066.70 810.45 1,523.52 2,570.70 768.46 1,160.66 [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)] Equity Share Capital (Face Value of Rs.2/- each) 2.000 2,000 2.000 2.000 2.000 2.000 Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Balance sheet of previous year 0.81 0.77

Notes:

- 1. The above is an extract of the detailed format of unaudited financial results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the aforesaid quarterly financial results is available on the Company's website at www.munjalauto.com and the Stock Exchange website at www.nseindia.com and www.bseindia.com.
- 2. The above unaudited financial results have been reviewed and recommended by the Audit Committee and approved by the Board of Directors in their respective meetings held on November 11, 2023
- 3. The financial results for the quarter and half year ended on September 30, 2023, have been reviewed by the Statutory Auditors as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015.
- 4. The Holding Company's operations are limited to the one Operating Segment namely: "Manufacturing of Auto Components". The Group has two reportable segments namely:
- "Manufacturing of Auto Components" and "Manufacturing of Composite Products & Moulds". 5. The profit for the year ended March 31, 2023, includes favorable impact in the results due to gain amounting to ₹ 4,718.02 Lakhs on transfer of Lease Hold Rights of surplus land
- situated at Waghodia plant in quarter ended June 30, 2022, that had been disclosed as exceptional item. 6. Figures for the previous periods have been regrouped to conform to the figures of the current period.

Earnings Per Share (before extraordinary items) (FV of Rs.2/- each)(Basic/Diluted EPS)

> By order of the Board of Directors For MUNJAL AUTO INDUSTRIES LIMITED

Sd/-Anuj Munjal **Whole Time Director**

Date: November 11, 2023 Place: Gurugram

DIN: 02714266

Saspira[®]

ASPIRA PATHLAB & DIAGNOSTICS LIMITED

CIN:- L85100MH1973PLC289209 Reg. Office: Flat No.2, R.D.Shah Building, Shraddhanand Road, Opp. Railway Station,

Ghatkopar (W.), Mumbai -400086 Tel No.: 71975656 ;

email ID: info@aspiradiagnostics.com; website: www.aspiradiagnostics.com Extract of Unaudited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023

	(Rupees in Lakhs)									
		-	Quarter Ended Half Year Ended Y							
Sr No	Particulars	30.09.2023 (Unaudited)	30.06.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)	30.09.2023 (Unaudited)	30.09.2022 (Unaudited)				
1.	Total income from operations	346.59	270.41	377.57	617.00	680.76	1477.78			
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax,									
	Exceptional and /or Extraordinary items)	(71.09)	(71.60)	1.51	(142.68)	(27.01)	(8.87)			
3.	Net Profit / (Loss) for the period before tax									
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(71.09)	(71.60)	1.51	(142.68)	(27.01)	(8.87)			
4.	Net Profit / (Loss) for the period after tax									
	(after Exceptional and/or Extraordinary items)	(71.09)	(71.60)	1.51	(142.68)	(27.01)	(8.87)			
5.	Total Comprehensive Income for the period									
	(Comprising profit/(loss) for the period (after tax)									
	and other Comprehensive Income (after tax)	(71.09)	(71.60)	1.51	(142.68)	(27.01)	(8.87)			
6.	Equity Share Capital	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30	1029.30			
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)									
	as shown in the Audited Balance Sheet of									
	previous year)	-	-	-	-	-	-			
8.	Earnings Per Share (of ₹ 10/- each)									
	(for continuing and discontinued operations) -									
	Basic:	(0.69)	(0.70)	0.01	(1.39)	(0.26)	(0.09)			
	Diluted:	(0.69)	(0.70)	0.01	(1.39)	(0.26)	(0.09)			

Note:

- The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023, filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for the quarter and half year ended September 30, 2023 is available
- on the websites of the Stock Exchange(s) and the company's website:- www.aspiradiagnostics.com. The above result has been reviewed by the Audit Committee and approved by Board of Directors at their meeting held on November 11, 2023.

For and on behalf of the Board For Aspira Pathlab & Diagnostics Limited Sd/

Nikunj Mange Place:- Mumbai **Executive Director** Date: - November 11, 2023 DIN: 08489442

SHIVAKAR DEVELOPERS PRIVATE LIMITED			
CIN: U45200KA2008PTC046956			
No. 2/4, Langford Garden, Richmond Town Bengaluru Bangalore KA 560025 IN			
Statement of Unaudited Financial Results for the Period Ended September 30, 2023			
(Amount in Rs. La			
Quarter Ended Half year ended			

	Statement of Ghaddited I in	anoiai Rosait	3 101 tile 1 cile	a Lilaca ocpa	51111501 50, 20		Rs. Lakhs)
SI.		(Quarter Ende	d	Half yea	V	
No.	Particulars	Period ended 30.09.2023 (Un-audited)	Period ended 30.06.2023 (Un-audited)	*Period ended 30.09.2022 (Un-audited)		*30.09.2022 (Un-audited)	Year ended 31.03.2023 (Audited)
1.	Total Income from Operations	-	-	٠	-	-	776.32
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(37.27)	(114.08)	-	(151.34)	-	(271.63)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(37.27)	(114.08)	-	(151.34)	-	(271.63)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(37.27)	(114.08)		(151.34)	-	(271.63)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(37.27)	(114.08)	-	(151.34)	-	(271.63)
6.	Paid up Equity Share Capital	1.00	1.00		1.00	-	1.00
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	-	-	-	-
8.	Securities Premium Account	-	-	-	-	-	-
9.	Net worth	716.83	754.10		716.83	-	868.18
10.	Paid up Debt Capital	12,644.21	11,468.50		12,644.21	-	9,516.79
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-
12.	Debt Equity Ratio	16.90	14.49	-	16.90	-	9.05
13.	Earnings Per Share (face value of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic: 2. Diluted:	(372.68) (372	(1,140.77)	_	(1,513.44)	_	(2,716.29)
14.	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	-
15.	Debenture Redemption Reserve	-	-	-	-	-	-
16.	Debt Service Coverage Ratio	(0.03)	(0.04)		(0.05)	-	(0.11)
17.	Interest Service Coverage Ratio	(0.03)	(0.21)	-	(0.25)	-	(0.13)

Notes:
a) The above unaudited financial results have been approved by the Board of Directors at their meeting held on November 10, 2023.
The above is an extract of the detailed format of financial results filed with the BSE limited under regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, for the quarter and half year ended 30" September, 2023.

For SHIVAKAR DEVELOPERS PRIVATE LIMITE For SHIVAKAR DEVELOPERS PRIVATE LIMITED

sd/-B M Jayeshankar Director DIN: 00745118

ADARSH REALTY & HOTELS PRIVATE LIMITED Corporate Identity Number: U70101KA1996PTC021038 Regd. Office: No. 2/4, Langford Garden, Richmond Town, Bangalore - 560 025 t of Unaudited Financial Results for the Quarter and Half Year Ended September 30, 2023

	(Amount in Lakhs)							
SI. No.		Qtr. ended 30.09.2023 (Unaudited)	Qtr. ended 30.09.2022 (Unaudited)					
1.	Total Income	4,923.07	4,255.33	34186.07				
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	- 2,950.17	-925.06	8524.76				
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	- 2,950.17	-925.06	8524.76				
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	- 2,950.17	-925.06	15540.36				
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	- 2,950.17	-925.06	15540.36				
6.	Paid up Equity Share Capital	15000	15000	15000				
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	(5,102)	(18,911)	274				
8.	Securities Premium Account	-	-	٠				
9.	Net worth	9,898	(3,911)	15274				
10.	Paid up Debt Capital	65,160	52,661	53522				
11.	Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-				
12.	Debt Equity Ratio	6.06	(18.97)	3.67				
13.	Earnings Per Share (face value of Rs. 10/-) (for continuing and discontinued operations) - 1. Basic: 2. Diluted:	(1.97) (1.97)	(0.62)	10.36 10.36				
14.	Capital Redemption Reserve			-				
	Debenture Redemption Reserve	-	-	-				
	Debt Service Coverage Ratio	(0.02)	0.53	1.86				
17.	Interest Service Coverage Ratio	(0.02)	0.53	1.86				

a) The above is an extract of the detailed format of guarter and half year ended financial results filed with the Bombay Stock Exchang under Regulation 52 of the Listing Regulations. The full format of the quarterly financial results are available on the website of the Bombay Stock Exchange and on the Company's website https://www.adarshrealtyhotels.com

b) For the other line items referred in regulation 52 (4) of the Listing Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Stock Exchange and can be accessed on the website of BSE - www.bseindia.com. For Adarsh Realty and Hotels Private Limited sd/-B M Jayeshankar

Date : 13th November 2023 Place : Bangalore

EARNEST CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED CIN: U45200KA2011PTC059905 No. 2/4, Langford Garden, Richmond Town Bengaluru Bangalore KA 560025 IN tatement of Unaudited Financial Results for the Period Ended September 30, 2023

	(Amount in Rs. Lakhs)										
SI.		Quarter Ended Period ended Period ended *Period ended			Half year ended		Year ended				
No.	Particulars	30.09.2023 (Un-audited)	30.06.2023 (Un-audited)	30.09.2022 (Un-audited)	30.09.2023 (Un-audited)	*30.09.2022 (Un-audited)	31.03.2023 (Audited)				
1.	Total Income from Operations	-		NA	-	NA					
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(7.06)	(53.50)	NA	(60.56)	NA	(43.95)				
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.06)	(53.50)	NA	(60.56)	NA	(43.95)				
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(7.06)	(53.50)	NA	(60.56)	NA	(43.95)				
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(7.06)	(53.50)	NA	(60.56)	NA	(43.95)				
6.	Paid up Equity Share Capital	4.00	4.00	NA	4.00	NA	4.00				
7.	Reserves (excluding Revaluation Reserve)	-	-	NA	-	NA	-				
8.	Securities Premium Account	-	-	NA		NA	-				
9.	Net worth	(139.70)	(132.62)	NA	(139.70)	NA	(79.11)				
10.	Paid up Debt Capital	34,387.81	32,199.87	NA	34,387.81	NA	19,198.27				
11.	Outstanding Redeemable PreferenceShares	-	-	NA		NA	-				
12.	Debt Equity Ratio	(232.31)	(242.34)	NA	(232.31)	NA	(240.80)				
13.	Earnings Per Share (face value of Rs.10/- each) (for continuing and discontinued operations)- 1. Basic: 2. Diluted:	(17.66) (17.66)	(133.75) (133.75)	NA	(151.41) (151.41)	NA	(109.87) (109.87)				
14.	Capital Redemption Reserve	-	-	NA	-	NA	-				
15.	Debenture Redemption Reserve	-	-	NA		NA	-				
16.	Debt Service Coverage Ratio	(0.00)	(0.38)	NA	(0.02)	NA	(0.03)				
17.	Interest Service Coverage Ratio	(0.00)	(0.38)	NA	(0.02)	NA	(0.30)				

* The Company was listed on 30th June, 2023

The Company was issed of 10 multiple, 2023. Notes: a) The above unaudited financial results have been approved by the Board of Directors at their meeting held on November 10, 2023. b) The above is an extract of the detailed format of financial results filed with the BSE limited under regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirement) Regulations, 2015, for the quarter and half year ended 30° September, 2023. The full format of the quarter and half year ended financial results are available on the websites of the BSE limited at www.bseindia.com and on the Company's website at

For EARNEST CONSTRUCTIONS PRIVATE LIMITED B M Jayeshankar Date : 13th November 2023 Place : Bangalore



Date: 13th November 2023

Place : Bangalore











ठरवून दिलेल्या दरापेक्षा जास्त भाडे आकारणी झाल्यास तक्रार करण्याचे आवाहन

(हिं.स) :- राज्य परिवहन प्राधिकरणने दिपावली सणानिमित्त महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे दरपत्रक ठरवून दिलेले आहे. खाजगी बस वाहतूकदाराने या दराच्या ५० टक्के अधिक (दिडपट) आकारणी करण्यास परवानगी देण्यात आली आहे. खाजगी वाहतूकदारानी राज्य परिवहन प्राधिकरणने ठरवून दिलेल्या दराच्या दिडपट पेक्षा जास्त भाडे आकारणी केल्यास प्रादेशिक प्रवाशांनी उप परिवहन कार्यालय सांगली यांच्याकडे ९२०९५०२०३६ या व्हॉटसॲप क्रमांकावर तसेच dyrto.10-mhgov.in

ईमेल आयडीवर प्रवाशांचे प्रवास कोठून कोठे केला, बस आकारणी यांच्या छायाचित्रासह तक्रार कळविले आहे.

दिपावली मार्ग व तिकीट दर प्रति – ११४९, ११९९, १२९२.

प्रवासी रूपयामध्ये अनुक्रमे संपूर्ण नाव, संपर्क क्रमांक, निमआराम आसनव्यवस्था (नॉन ए. सी. सिटर), क्रमांक, वाहनांचे व प्रवाशांच्या वातानुकूलित आसनव्यवस्था तिकीट (ए.सी. सेंटर) व वातानुकुलित शयनयान (ए.सी. स्लीपर) नोंदविता येईल. तक्रारीची निहाय पुढीलप्रमाणे. सांगली शहानिशा करून मोटार वाहन ते मुंबई - ९४६, ९९०, १०६७. संबंधितावर मिरज ते मुंबई – ९७९, १०१७, कारवाई करण्यात येईल, १९००. शिराळा ते मुंबई – असे सहा. प्रादेशिक परिवहन ८९१, ९२९, १००१. सांगली ते अधिकारी पी. व्ही. साळी पुणे – ४४४, ४६६, ६१६. मिरज प्रसिध्दीपत्रकाव्दारे ते पुणे - ४६२, ४९९, ६४९. सांगली ते सोलापूर – ५००, ५२२, ५६६. मिरज ते सोलापूर सणानिमित्त महाराष्ट्र राज्य - ४७३, ४९५,५३३. सांगली परिवहन महामंडळाचे दरपत्रक ते नाशिक - १०८९, ११३८, पुढीलप्रमाणे असून प्रवासाचा १२३२. सांगली ते औरंगाबाद

PUBLIC NOTICE

OUR CLIENT MR NABESH MAHADEO

MALKAR IS OWNER OF SAID PROPERT

IAVING Room No D- 01 MAI VANI OM

AMHASHIVAY CHS LTD., PLOT NO

1,RSC-17,MHADA LAYOUT, MALVANI

FTTER & ACKNOWLEDGEMENT

ECEIPT ISSUED BY MHADA IN RESPECT

OF PREMISES HEREIN-ABOVE IS MISPLACED AND IF ANYONE TRIES TO

1. IF ANY PERSONS HAVING OBJECTIONS

ANY NATURE WHATSOEVER BY WAY OF

ALE, EXCHANGE, ARRANGEMENT OSSESSION, INHERITANCE

GREEMENT, CONTRACT, ETC. IN ESPECT OF SAID ROOM ARE HEREBY

EQUIRED TO MAKE THE SAME KNOWN

N WRITING WITH SUPPORTING

OCUMENTARY EVIDENCE TO THI

JNDERSIGNED. WITHIN 14 DAYS FROM

HE DATE OF PUBLICATION OF THIS

DATED THIS 13[™] DAY OF NOV., 2023.

ADV. PAYAL AGRAWAL

ROOM NO. 9, 1ST FLOOR

KAMALKUNJ BUILDING.

NEAR GURUDWARA, PODDAR PARK, MALAD (EAST), MUMBAI - 400 097.

PUBLIC NOTICE

The Notice is hereby given to the public

that Mr. Rajpratap Sequeira (hereinafter

referred to as the "Seller") to sell the

below mentioned Flat more particularly

described in the schedule hereunder

written) free from all encumbrances

Therefore any person having or claiming to

have any right, title, interest to or in the

below mentioned Flat or in any part thereof

or any claim by way of or under or in the

nature of any agreement, license

mortgage, sale, lien, gift, trust

inheritance, charge, etc. should inform to

the undersigned within 14 days from the

date of publication of this notice with

necessary supporting evidence of his/her

aim. If objection is not received within 14

days, my client will finalize the deal and

claims or objections received thereafter will not be considered.

SCHEDULE OF THE FLAT PREMISES

OC, admeasuring Super built up area 1000 SFT in the building known as

Akurli Satya C.H.S. Ltd., situated or

Plot No. 6, 1003, Akurli Mhada SS1

Akurli Road, Mumbai 400 101, together

with all the rights under the Society's

Membership vide Share Certificate No.

33, having 5 Shares of Rs. 50/- each,

bearing Distinctive Nos.- 166 to 170 (both

inclusive) of the Akurli Satya C.H.S. Ltd.

Sd/

Rainratan Sequeira

Face Value

From

2197314470

1252129171 | 1252129261

Akurli Satya C.H.S. Ltd.

NOTICE

NOTICE is hereby given that the Certificate (s) for $\,$ HINDUSTAN UNILEVER LIMITED $\,$

No. of

Shares

66

91

Of HINDUSTAN UNILIVER LIMITED standing in the name(s) of Deboilt Dhiresh Chakrabart

& Shamna Chakrabarty residing at Orion A-204 Vasant Galaxy Bangur Nagar Goregao West, Mumbai- 400 104 has been lost or mislaid and the undersigned has applied to the

company to issue duplicate certificate(s) for the said shares. Any person who has an

claim in respect if the said shares should write to our registrar, M/S.KFIN TECHNOLOGY

PVT LTD. Karvy Selenium Tower B, Plot 31-32 Gachibowli, Financial District, Hyderabad

500032 within one month from this date else the company will proceed to issue duplicat

Place : Mumbai

No.

5364778

5374377

Date: 13.11.2023

IISUSE IT THEN TAKE NOTE OF IT.

MALAD (WEST), MUMBAI- 400 095.

शाळांना मिळणार अनुदानाचा वाढीव टप्पा

सोलापूर, दि. १२ : राज्यात अंशतः विनाअनुदानित शाळांना अनुदानाचा वाढीव पुढील टप्पा देण्यासाठी शालेय शिक्षण विभागाने माहिती मागवली आहे. ही माहिती देऊन हा विषय मार्गी लावण्यासाठी ३१ डिसेंबरची डेडलाईन दिली आहे. आता वाढीव टप्पा मिळणार या भावनेने शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. अनुदानासाठी पात्र ठरलेल्या काही शाळांना अद्यापही अनुदान देण्याची कार्यवाही सुरुच आहे. ती कार्यवाही वेळीच पूर्ण करण्याच्या सूचनाही या आदेशान्वये दिल्या आहेत. राज्यातील शाळांना २०, ४० व ६० टक्के अनुदान देण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारमधील शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी घेतला आहे. त्यासाठी ११०० कोटी रूपयांची आर्थिक तरतूद करण्याचा ऐतिहासिक निर्णय केसरकर यांनी घेतला आहे. त्याची अमलबजावणी आता सुरु झाली आहे.

PUBLIC NOTICE

that Shri, Prakash Vasant Karekar, during

nis lifetime, was seized and possessed o

and/ or well and sufficiently entitled to the

flat being Flat No. 303, 3rd Floor. Building

No. 1, Shyam Krupa Co-operative

Housing Society Limited, Eksar Road

Near Suvidya School, Eksar Village

Borivali (West), Mumbai – 400 092. Tha

the said Shri Prakash Vasant Kareka

expired on 18/10/2021. And that Smt

Sangeeta Prakash Karekar, Mr. Heman

Prakash Karekar and Mrs. Prajakta

itendra Hatkar (maiden name - Ms. Prit

Prakash Karekar) claims that they are the

only legal heirs of the said deceased

Any/All persons having any claim, objectior

in, to or upon the said flat or any part thereo by way of lease, inheritance, lien, gift

ense, sale, exchange, mortgage, charge

etc. and/ or any objection for the title of the

said flat, should make the same known to

the undersigned in writing at the address

nentioned below, specially stating therein

he exact nature of such claim, if any

ogether with documentary evidence

nereof, within 14 days from the date o

ublishing of this Notice failing which any

such claim in or upon the said flat or any par

hereof shall be deemed to be waived and

the above mentioned legal heirs of the

leceased persons would be at liberty to

deal with the said flat without any reference

101, First Floor, Jay Apartment, Babhai Gaothan, Babhai Naka, Borivali (W), Mumbai- 92.

Mandar V. Koparka

o such claim and/or objection.

Date: 13.11.2023

PUBLIC NOTICE clients, (1) Mrs.alpa r shah(Alpa M Kamdar) wife of Mr. Rakesh D. Shah, aged 50 years (2) Miss. Ridhi Shah daughter of Mr. Rakesh D. Shah aged 26 years and (3) Mr. Raj Shah son of Mr Rakesh D Shah aged 23 years, living separate and managing their

2018-2019 2. In light of the above, my clients are no responsible for any financial actions or decisions made by Mr. Rakesh Dungarshi Shah and/ or any liabilities, commitments of obligations of Mr. Rakesh Shah and the same should not be attributed to or associated with my clients. Any person/s dealing with Mr. Rakesh Dungarshi Shah and/or entering into any transaction/ dealings/ business will do so at his/her/their own risk as to all costs and consequences and the same will no be binding on my clients.

finances on their own since 2018-2019.

1. My Clients have been living separately

from Mr. Rakesh Dungarshi Shah due to

personal reasons and differences since

Dated 13th November 2023 Ms. Dipika Ved, Advocate

जाहीर सूचना माझे अशिल श्री, विपल यशवंत चौधरी यांच्या वतीने

सर्वसामान्य जनतेस येथे सचना देण्यात येत आहे की. मी इंडस्ट्रियल युनिट क्र. १८, क्षेत्रफळ ३९० चौ. फूट. बिल्ट अप. तळमजल्यावर. व्होरा इंड. इस्टेट क्र. प्रिमायसेस को-ऑप.सो.लि. म्हणून ज्ञात इमारत, गाव नवघर, वसई पूर्व - ४०१२१० येथे बांधकामित न्लॉटक्र.१३७ आणि १३८, एस. क्र.३१, ३४, ३५ ३६ आणि ३७. गाव - नवघर, तालुका - वसई, जिल्हा गालघर येथे स्थित च्या संदर्भात चौकशी करित आहे माझ्या अशिलाने नमूद केले आहे की, सदर युनिटशी गाब्यात नाहीत कारण ते हरवले आणि गहाळ झाले आहेत ज्यामाठी माद्या अशिलाने दि.०३.११.२०२३ रोजी बेअरिंग क्र. ३३६८४ २०२३ संबंधित पोलीस ठाण्यात म्हणजेच मीरा भाईंद गोलीस वसई विरार पोलीस ठाण्यात पोलीस तक्रार देखील केली होती. अ) विक्रीचा मळ करार दिनांव १२.०७.१९८६ मे. व्ही एस एंटरप्रायझेस (विक्रेते) आणि मे. साई इंजिनिअरिंग वर्क्स (खरेदीदार) दरम्यान अंमलात आणला गेला.

अदलाबदल, हस्तांतर, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, तारण, बक्षीस. वहिवाट. लिव्ह ॲण्ड लायसन्स. परवाना ऱ्यास, वारसाहक, मालकी हक, ताबा, कायदेशी हक्क, जप्ती किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा अधिकार, हक्क किंवा हित असल्यास त्यांनी त्यांचे आक्षेप लेखी स्वरुपात सदर सूचना प्रकाशनापासून **७** (सात) दिवसांच्या आत **ॲड. अनुष्का आर** वनमाळी यांच्याकडे कागदोपत्री पुरावे/आक्षेप, हित किंवा मागणीसह कळवावेत. अन्यथा अशा व्यक्तींचे दावा त्याग आणि/किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल.

ॲड.अनुष्का आर. वनमाळी

वकील उच्च न्यायालय १/०७, २रा मजला, ज्वेन क्विन अपार्टमेंट, हॉटेल (सोईच्या वर, वसई रोड (प.)-४०१२०२. ठिकाण: वसई दिनांक: १३.११.२०२३

रोज वाचा दै. 'मुंबई लक्षदीप'

श्री. बरूनकुमार पंचानन दास यांच्या वतीने सूचना देण्यात येत आहे की, विशेषत: येथे अनुसूचीमध्ये वर्णन केलेल्या मालमत्तेच्या संदर्भात, जी पूर्णपणे त्यांच्या मालकीची आहे आणि ती त्यांच्याकडे आहे, ती अनुसूची केलेली मालमत्ता विकण्याचा विचार करत आहेत. सदर मालमत्तेचे वाटप **श्री.बरुनकुमार पंचानन दास** यांना फ्लॅट क्र.बी-२०५, कुराराबाद अपार्टमेंट कोहौसोलि., तानाजी नगर रोड, कुरार गाव, मालाड पूर्व, मुंबई -४०००९७ चे ५०% मालकी हक असल्याच्या बदल्यात करण्यात आले. त्यांना सदर फ्लॅटमधील इतर ५०% मालकी हक्क त्यांच्या आई स्वर्गीय **श्रीमती सरस्वती पंचानन दास** यांच्याकडून मिळाले आहेत. सदर कुराराबाद अपार्टमेंट कोहौसोलि. चा पुनर्विकास करण्यात आला आणि **श्री. बरुणकुमार पंचानन** दास यांना नवीन इमारतीमध्ये एक कार पार्किंग जागेसह फ्लॅट क्र.५०५ देण्यात आल्याचे येथे दिलेल्या अनुसूचीत नमूद केले आहे.

त्यामुळे, सदर अनुसूचित मालमत्तेवर किंवा तिच्या कोणत्याही भागावर विक्री, देवाणघेवाण, तारण, गुल्क, भेट, देखभाल, वारसा, ताबा, भाडेपट्टा, भाडेकरार, पोटभाडेकरू, धारणाधिकार, परवाना गृहीतके, शीर्षकाचे हस्तांतरण, किंवा फायदेशीर हित कोणत्याही ट्रस्ट अंतर्गत, प्रिस्क्रिप्शनचा अधिकार किंवा प्री-एम्प्शन किंवा कोणत्याही करार किंवा प्रवत्ती अंतर्गत किंवा कोणत्याही डिक्री, आदेश किंवा पुरस्कार किंवा अन्यथा कोणताही दावा असल्यास याद्वारे विनंती केली जाते की. ते एकत्र लिखित स्वरूपात ३७/३८, ३रा मजला, लॅंडमार्क टॉवर, लिंक रोड, मिठचौकी, मालाड (पश्चिम), मुंबई- ४०० ०६४, येथे कळवावे, त्यांच्या कार्यालयात खाली स्वाक्षरीदारांना आधारभूत कागदपत्रे. अयशस्वी झाल्यास १५ दिवसांच्या आत (दोन्ही दिवस समाविष्ट) कालावधीत जे अशा त्रक्तीचा दावा माफ केला गेला आणि/किंवा सोडला गेला असे मानले जाईल.

फ्लॅट क्र.५०५, ५वा मजला, ऋषबराज क्लासिक म्हणून ज्ञात इमारतीतील एक कार पार्किंग जागेसह**, कुराराबाद अपार्टमेंट कोहौसोलि.** तानाजी नगर रोड, कुरार गाव, मालाड पूर्व, मुंबई - ४०० ०९७, क्षेत्रफळ सुमारे ५०० **चौरस फूट कार्पेट क्षेत्र**, भू-बेअरिंग सर्व्हे क्र. ३०, हिस्सा क्र. १, सी.टी.एस. क्र. २७८/एन६४, कुरार, गालुका बोरिवली येथे वसलेले आहे.

दिनांक : ०९.११.२०२३ सही/-ठिकाण: मुंबई निशांत राणा वकिल उच्च न्यायालय

जाहीर सूचना

येथे सूचना देण्यात येत आहे की, श्री. गुरुनाथ **जगन्नाथ मयेकर** हे **फ्लॅट क्र.ए/३०२**, ३रा मजला, ालदेवी कोहौसोलि. म्हणून ज्ञात इमारत, क्षेत्रफळ १८६ चौ.फू. बिल्टअप क्षेत्र, जमीन प्लॉट क्र.९ सर्व्हें क्र.१०, ११, १२(भाग), गाव नवघर, तालुक वसई, जिल्हा ठाणे (यापुढे सदर मालमत्ता) येथील जागेचे मालक असून त्यांच्याकडून पुढील करारनाम हरविलेबाबत सदर जाहीर सूचना प्रकाशित करण्यासाठी गइयाकडे संपर्क केला आहे

. श्री. विजय नारायण अय्यर आणि श्री. अरविंद ामगोपाळ बोहरा यांच्या दरम्यान झालेला दिनांक . ०५.०३.१९८८ रोजीचा मुळ विक्री करारनामा. ≀ श्री. अरविंद रामगोपाळ बोहरा आणि श्री. मनिश नगदीशचंद्र भावसार व श्रीमती नलिनी जगदीशचंद्र भावसार यांच्या दरम्यान झालेला दिनांक १९.०९.१९९० रोजीचा मुळ पुर्नविक्री करारनामा. ३. श्री. मनिश जगदीशचंद्र भावसार व श्रीमती नलिनी जगदीशचंद्र भावसार यांच्याद्वारे दिनांक २७.०४.१९९५ रोजीचे मुळ नोंद घोषणा करारनामा मार्फत दिनांक २९.०४.१९९५ रोजीचे नोंद क्र.१७९६/९५ धारक दिनांक १९.०९.१९९० रोजीचे

व्यवहाराची निश्चिती. जर कोणा व्यक्तीस सदर मुळ करारनामा व घोषणा करारनामा सापडल्यास त्यांनी कृपया खालील स्वाक्षरीकर्त्याकडे संपर्क करून सुपुर्द करावे. सर्व व्यक्तीस येथे पुढे उपरोक्त सूचनेची नोंद घेण्यास सुचित तरण्यात येत आहे आणि येथे सावध करण्यात येत आहे की, उपरोक्त दस्तावेजांच्या आधारावर किंवा गलमत्तेसह कोणताही अन्य तृतीय पक्ष अधिकार किंवा कर्ज प्राप्त करणे किंवा अन्य कोणतीही प्रक्रिय करू नये. जर कोणी व्यक्ती असे करीत असल्यास ते त्यांनी स्वत:च्या जोखिम, मुल्य व परिणामावर करावा आणि असा व्यवहार माझ्या अशिलांवर बंधनकारक असणार नाही

मूळ पूर्नविक्री करारनामामध्ये संदर्भीत खरेदीच्या

ढि जर कोणा व्यक्तीस सदर मालमत्ता किंवा भागावर . विक्री, अदलाबदल, तारण, अधिभार, बक्षीस, न्यास गरसाहक, ताबा, भाडेपट्टा, उपभाडेपट्टा, हस्तांतर हिवाट, उप-वहिवाट, मृत्युपत्र, परवाना, परिरक्षा, लेस पेन्डन्स, कर्ज, भत्ता, मालकी हक्क, आदेश नेकाल किंवा कोणत्याही न्यायालयाद्वारे वितरीत किंवा . पंजूर हुकूमनामा, कर किंवा महसूल किंवा वैधानिक गिधिकरण आदेश, जप्ती, तजवीज किंवा अन्य इतर प्रकारे कोणताही दावा असल्यास त्यांनी लेखी स्वरुपात वैध दस्तावेजी पुराव्यांसह खालील स्वाक्षरीकर्त्यांना बी/१०६, १ला मजला, सईद मंझिल कोहौसोलि. पंडित दिनदयाल नगर, बसीन कॅथलीक बँक लिमिटेड समोर, माणिकपूर, वसई (प.), जिल्हा **पालघर-४०१२०२** येथे आजच्या तारखेपासून **१४ दिवसात** कळवावे. अन्यथा असे समजले जाईल की, असा कोणताही दावा अस्तित्वात नाही आणि असल्यास त्याग केले आहेत आणि स<mark>दर</mark> मालमत्ते समोर कर्ज घेण्याची प्रक्रिया माझे अशील करतील गलघर, आज दिनांकीत १३ नोव्हेंबर, २०२३

सही/-डेविड एस. डाबरे

वकील उच्च न्यायालय, मुंबई

कणकवली न्यायालयात ९ डिसेंबर रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

विधी सेवा प्राधिकरण मुंबई व सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण कोणत्याही पक्षकारास व वकील सिंधुदुर्ग ओरोस यांचे निर्देशास यांना न्यायालयातील प्रलंबित अनुसंरुन तालुका विधी सेवा समिती कणकवली तर्फे दिवाणी न्यायालय आपले प्रकरणांची पूर्व बोलणी कणकवली येथे शनिवार, ९ डिसेंबर करणे आवश्यक वाटत असल्यास रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे त्यांच्यासाठी वेळ देण्यात येणार आयोजन करण्यात आलेले आहे.

पक्षकारांच्या हितासाठी ही लोकअदालत होणार आहे. त्यातून त्यांना कमी वेळात प्रभावी न्याय मि ळू शकतो. ज्या पक्षकारांची दिवाणी, फौजदारी कौटुंबिक व पोटगी इत्यादी प्रकरणे तसेच म.रा. वि.वि. कंपनी, बी.एस.एन.एल, वित्तीय संस्था, बँका, ग्रामपंचायत आदी जास्तीत

ज्वेलर्सचे

लाखांचा

एवज लंपास

नाशिक, १२ नोव्हेंबर

(हिं.स.) : ज्वेलर्स द्कानाच्या

दरवाजाचा कडीकोयंडा तोइन

अज्ञात चोरट्याने सोन्याचांदीचे

दागिने व चांदीची भांडी असा

दुकान फोडून चोरून नेल्याची

घटना सोमवार पेठेत घडली.

फिर्यादी देवेंद्र लक्ष्मण

दंडगव्हाळ (रा. गुरुकृपा

हाईट्स, हिरावाडी, पंचवटी)

वाड्यात धनलक्ष्मी ज्वेलर्स

नावाचे सराफी दुकान

आहे. या बंद दुकानाच्या

चोरट्याने कशाच्या तरी

सोन्याचांदीचे दागिने व

आहे.

यांचे सोमवार पेठेत दहिवडकर

दरवाजाचा कडीकोयंडा अज्ञात

सहाय्याने तोडून दुकानातील

चांदीची भांडी असा २ लाख

दोन लाख रूपयांचा ऐवज

सिंधुदुर्ग, १२ नोव्हेंबर (हिं.स.) जास्त प्रकरणे दाखल करून वादपूर्व उच्च न्यायालय, महाराष्ट्र राज्य, प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात यावी यासाठी पक्षकारांनी उपस्थित राहावे. प्रकरणांमध्ये लोकअदालतीपुर्वी आहे. त्याकरिता संबंधितानी दिवाणी न्यायालय कणकवली येथे संपर्क साधावा असे आवाहन टी. एच. शेख, अध्यक्ष, तालुका विधी सेवा समिती कणकवली तथा दिवाणी न्यायाधीश (क.स्तर). कणकवली व एम.बी. सोनटक्के, सहदिवाणी न्यायाधीश, (क. स्तर), कणकवली यांनी केले

<u>जाहिर नोटीस</u>

दिनांक ०६.०९.२०१२ रोजी वनसंरक्षक

दिनांकः १२/११/२०२३ सही/-ॲंडो.आर.एस.यादव एम.कॉम.,एलएल.बी.

रूपये किमतीचा ऐवज चोरून नेला. या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला संघर्षनगर.चांदिवली फार्म रोड.साकीनाका अंधेरी पुर्व,मुंबई-४०० ०७२

HILTON METAL FORGING LIMITED FORGING AS YOU LIKE ...

Regd Office: Unit B 510, Western Edge II Village Nr W E Highway, Magathane, Borivali E, Mumbai 400066

01			V ((₹ in Lacs
SI Vo.	Particulars	Quarter Ended	Year to Date	Previous Year Ended
		30/09/2023	31/09/2023	31/03/2023
1.	Total Income from Operations (Net) Net Profit / (Loss) for the period (before tax,	3549.61	6328.10	10539.30
3.	Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the period before tax after	280.85	484.87	703.45
4.	Exceptional and/or Extraordinary items Net Profit / (Loss) for the Period After Tax	280.85	484.87	703.45
	(After exceptional Extraordinary Items)	232.88	402.71	585.97
5.	Total Comprehensive Income for the period (comprising Profit /(Loss) for the period (after tax)			
	and other comprehensive income (after Tax)	232.88	402.71	585.97
6. 7.	Equity Share Capital Reserves (excluding Revaluation Reserves as	2100.00	2100.00	2100.00
	shown in the Balance Sheet of Previous Year)	7214.85	7214.85	6812.14
3.	Earning Per Share (of Rs.10/- each) (for continuing and discontinuing operations)			
	Basic	1.11	1.92	2.79
	Diluted	1.11	1.92	2.79

 $\underline{\textbf{Note}}$: The above is an extract of the detailed format of Quarterly financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure Requirements) Regulation, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Company website https://www.hiltonmetal.com/quarterly/ as well as on Stock Exchange websites

For Hilton Metal Forging Limited Yuvraj Malhotra Chairman and Managing Director Place: Mumbai

या नोटीसव्दारे तमाम लोकांना कळविण्यात येते की,माझे अशिल सौ.इती दुलाल सरकार राहणार सदनिका क्र.२०१.बिल्डींग नं. २५.१ विंग,श्रम साफल्य एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., संघर्षनगर, चांदिवली फार्म रोड, चांदिवली, अंधेरी पुर्व, मुंबई-४०० ०७२ यांनी दिनांक ०७.०५.२०१३ रोजी कुलमुखत्यार पत्राव्दारे सदनिका क्रमांक ००५ तळमजला,इमारत क्र.१०**/**एफ-१,**श्रम सफलत** १०/एफ-१ एस.आर.ए. सहकारी गृहनिर्माण संस्था मर्या., संघर्षनगर, चांदिवली फार्म रोड चांदिवली, अंधेरी पुर्व, मुंबई-४०० ०७२ रोजी रजिस्टर नोटरीव्दारे श्री.शिवाजी निवृत्ती **बनसोडे** यांचेकडुन खरेदी केलेली होती.या संस्थेचे ळ सभासद **श्री.शिवाजी निवृत्ती बनसार्ड** यान संचालक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बोरीवली व्दारे यांना सदनिका मिळालेली होती.आता ही सदनिक सौ.इती दुलाल सरकार यांचे नावे दुय्यम निबंधक कुर्ला व्दारे रजिस्टर करणार आहोत.या नोटीशीदा संस्थेच्या भांडवलात/ मालमत्तेत असलेले भाग हितसंबंध हस्तांतरीत करण्यासंबंधी कोन्ही वारसदा किंवा अन्य मागणीदार/ हरकतदार यांच्याकडुर हक्क मागण्या/हरकती मागविण्यात येत आहेत. ई नोटीस प्रसिध्द झाल्याच्या तारखेपासुन १४ दिवसात त्यांनी आपल्या मागण्यांच्या व हरकतीच्या पृष्टर्थ आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती व अन्य परावे संस्थेकडे सादर करावेत.जर वर नमुद केलेल्या मुदतीत कोणाही व्यक्ती कडुन हक्क मागण्या किंवा हरकती सादर झाल्या नाहीत तर सभासदाचे संस्थेच्या भांडवलीतील/मालमत्तेतील भाग हितसंबंध यांच्या संस्थेच्या उपविधी नुसार कार्यवार्ह करण्याची संस्थेला मोकळीक राहील जर अशा कोणत्याही हक्क मागण्या/ हरकत आल्या तः त्याबाबत संस्थेच्या उपविधीनुसार कार्यवाही करण्यात येईल. **ठिकाण: मुंबई-४०००७२**

७ए/००४,शिवनेरी ए सीएचएस लि.,

Name of shareholder - Debojit Dhiresh Chakrabarty & Shampa Chakrabarty

Equity Shares

HLL2762032

HLL2762032

Folil No.

LTD." situated at Pai Nagar, S.V.P. Road, Ganjawala lane, Borivali (West), Mumba 400 092, and holds Five fully paid up Shares distinctive Nos. 101 to 105 under Share Certificate No. 21 in respect of Flat No. 21, on 3rd Floor. Pursuant to an Agreement to Sale dated 01-11-1977, M/S. Pai & Co. had sold the

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my client Mr. Jagdish Ratilal Kamdar is a bonafide member of "SHANKAR NIVAS PAI NAGAR CO-OP. HSG. SOC.

bove said Flat to Smt. Pushpa Premji Bakhai. Pursuant to an Agreement to Sale dated 01-11-1982, Smt. Pushna Premii Bakhai had sold the above said Flat to Mr. Jagdish Ratilal Kamdar and Mr. Hasmukh Ratilal Kamdar. Pursuant to Gift Deed dated 21-09-2022 Mr. Hasmukh Ratilal Kamdar had Gifted his

50% Shares to my client Mr. Jagdish Ratilal Kamdar in the above said Flat & said Gift Deed was registered on 21-09-2022 under Document No. BRL5-13410/2022 and thus

my client Mr. Jagdish Ratilal Kamdar became 100% share holder of the above said Flat. My client have lost / misplaced previous Original Agreement to Sale dated 01-11-1977 executed between Seller M/S. Pai & Co. and Purchaser Smt. Pushpa Premji Bakhai of the above said Flat and matter has also been reported on line to the Borivali (West) Police Station under Lost Report No. 103437 / 2023 on 10-11-2023 All Persons, Banks or Financial Institution having any claim/objection with regards to the above referred lost / misplaced Original Agreement or above referred Flat No.21 by way of legal heirship, ownership, mortgage, lien, tenancy or otherwise howsoever of any part thereof are hereby required to give intimation thereof alongwith documentary evidence in support thereof within 15 days from the date of Publication hereof either by hand delivery against proper written acknowledgment of the undersigned or by Registered Post A.D. only to **MRS. MANISHA M. KOTHARI ADVOCATE**, 704, K i

MRS. MANISHA M. KOTHARI Place : Mumbai Date: 13/11/2023 Advocate High Court

of the title of above said Flat free from all encumbrances

Accolade, TPS-III, 6th Road, Santacruz (East), Mumbai: 400 055. In default of all such

claims it shall be deemed to have been waived and my client may proceed on the basis

CHAPLOT CAPITAL PRIVATE LIMITED (FORMERLY KNOWN AS CHAPLOT INVESTMENTS PRIVATE LIMITED)

Registered office: 105, Shreeji Arcade CHS Ltd, Above HDFC Bank, Phadke Road Cross Road, Dombivali East, Than 421201, Maharashtra, India CIN: U65924MH2016PTC286252 Mob.: 7700966669

PUBLIC NOTICE IN THE MATTER OF CHANGE OF NAME FROM **CHAPLOT INVESTMENTS** PRIVATE LIMITED TO CHAPLOT CAPITAL PRIVATE LIMITED

Email: contactus@chaplot.in

t is hereby informed that Chaplot Capita U65924MH2016PTC286252) having its registered office at 105, Shreeji Arcade CHS Ltd, Above HDFC Bank, Phadke Road Cross Road Dombivali Fast Thane 421201 Maharashtra, India received No Objection Certificate for the aforesaid change of name of the Company from Reserve Bank of India on 22nd August, 2023 and subsequently obtained a fresh Certificate of Incorporatio from the Registrar of Companies, Mumba on 31st October, 2023.

All stakeholders are requested to take note of the above information For Chaplot Capital Private Limite

Place: Mumbai Date: 13/11/2023

2197314535

Sd/ Sumit Chaplo

ASPIRA PREVENT - PROTECT

ठिकाण : मुंबई

ऑलिम्पीक ऑईल इंडस्ट्रीज लि.

नोंदणीकृत कार्यालय: ७०९, सी विंग, वन बिकेसी, इंडियन ऑईल पेट्रोपपाजवळ, जी ब्लॉक, बीकेसी, वांद्रे (पुर्व), मंबई-४०००५१ वेबसाईट:www.olympicoil.co.in, ई-मेल:olympicoilltd@gmail.com

३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षीत एकमेव वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

			(रु.लाखात,	, ईपीएस व्यतिरिक्त)
अ.		संपलेली तिमाही	संपलेले अर्धवर्ष	संपलेली तिमाही
क्र.	तपशील	३०.०९.२०२३	३०.०९.२०२३	३०.०९.२०२२
		(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)	(अलेखापरिक्षित)
٩.	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	-	-	0.03
₹.	कालावधीकरिता निव्वळ नफा/(तोटा) (कर, अपवादात्म व विशेष साधारण बाबपुर्व)	(8.98)	(२२.८१)	(९.५४)
З.	करपुर्व कालावधीकरिता निव्वळ नप्रा/(तोटा)(अपवादात्म व विशेष साधारण बाबनंतर)	(९.९४)	(२२.८१)	(९.५४)
8.	क्रानंतर कालावधीकरिता निव्वळ नप्रा/(तोत)(अपवादात्म व विशेष साधारण बाबनंतर)	(8.98)	(२२.८१)	(९.५४)
ч.	कालावधीकरिता एकूण सर्वंकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा/(तोटा)			
	(करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर)	(९.९४)	(२२.८१)	(९.५४)
ξ.	समभाग भांडवल	२८५.४०	२८५.४०	२८५.४०
0 .	राखीव (पुनर्मुल्यांकीत राखीव वगळून)	-	(२२१३.९७)	-
८.	उत्पन्न प्रतिभाग (रू.१०/ – प्रत्येकी)(अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)			
	१. मूळ	(0.34)	(0.20)	(0.33)
	२. सौमिकृत	(0.34)	(0.00)	(0.33)
_	\\(\(\)\(\)\(\)\(\)\(\)\(\)\(\)\(\)\(\)			· ·

टिप: सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता कंपनीचे अलेखापरिक्षित एकेमव वित्तीय निष्कर्षांचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षांचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या www.bseindia.com वेबसाईटवर आणि कंपनीच्या www.olympicoil.co.in वेबसाईटवर उपलब्ध आहे.

मंडळाच्या वतीने व करिता

निपुन वर्मा

ठिकाण : मुंबई दिनांक :११.११.२०२३

पुर्णवेळ संचालक डीआयएन:०२९२३४२३

अस्पीरा पॅथलॅब ॲण्ड डायग्नॉस्टिक्स लिमिटेड

सीआयएन:एल८५१००एमएच१९७३पीएलसी२८९२०९ नोंदणीकृत कार्यालय: फ्लॅट क्र.२, आरडी शाह इमारत, श्रद्धानंद रोड, घाटकोपर रेल्वे स्थानका समोर, घाटकोपर (प.), मुंबई-४०००८६. द्र:७१९७५६५६,

ई-मेल:info@aspiradiagnostics.com वेबसाईट:www.aspiradiagnostics.com ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचा अहवाल

(रुपये लाख								
अ.	तपशील		संपलेली तिमाही	t	संपलेले	अर्धवर्ष	संपलेले वर्ष	
क्र.		३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२२ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२३ अलेखापरिक्षित	३०.०९.२०२२ अलेखापरिक्षित	३१.0३.२0२३ लेखापरिक्षित	
१	कार्यचलनातून एकूण उत्पन्न	३४६.५९	२७०.४१	३७७.५७	६१७.00	६८०.७६	ડેઇ.ઇઇફ	
۶ 3	कालावधीकरिता निव्वळ नफा (कर, अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबपूर्व) करपूर्व कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक	(৬१.0९)	(৬१.६०)	१.५१	(१४२.६८)	(२७.०१)	(८.১७)	
	आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(৬१.0९)	(৬१.६०)	१.५१	(१४२.६८)	(२७.०१)	(05.5)	
8	करानंतर कालावधीकरिता निव्वळ नफा (अपवादात्मक आणि/किंवा विशेष साधारण बाबनंतर)	(७१.0९)	(৬१.६०)	१.५१	(१४२.६८)	(२७.०१)	(८८১)	
ų	कालावधीकरिता एकूण सर्वकष उत्पन्न (कालावधीकरिता एकत्रित नफा (करानंतर) व इतर सर्वंकष उत्पन्न (करानंतर))	(७१.0९)	(৬१.६०)	१.५१	(१४२.६८)	(२७.०१)	(८८८)	
ξ	समभाग भांडवल	१०२९.३०	१०२९.३०	१०२९.३०	१०२९.३०	१०२९.३०	१०२९.३०	
b	राखीव (मागील वर्षाच्या लेखापरिक्षित ताळेबंद पत्रकात दिल्याप्रमाणे पुर्नमुल्यांकित राखिव वगळून)	-	_	-	-	-	-	
۷	उत्पन्न प्रतिभाग (रु.१०/- प्रत्येकी) (अखंडीत व खंडीत कार्यचलनाकरिता)							
	मूळ सौमिकृत	(0. <i>ξ</i> ९) (0. <i>ξ</i> ९)	(0.90) (0.90)	0.0१ 0.0१	(१.३९) (१.३९)	(0.२६) (0.२६)	(0.0९) (0.0९)	

१.) सेबी (लिस्टिंग ॲण्ड अदर डिस्क्लोजर रिक्रायरमेंट्स) रेप्युलेशन २०१५ च्या नियम ३३ अन्वये स्टॉक एक्सचेंजसह सादर करण्यात आलेली ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता अलेखापरिक्षित वित्तीय निष्कर्षाचे सविस्तर नमुन्यातील उतारा आहे. ३० सप्टेंबर, २०२३ रोजी संपलेल्या तिमाही व अर्धवर्षाकरिता वित्तीय निष्कर्षाचे संपूर्ण नमुना स्टॉक एक्सचेंजच्या आणि कंपनीच्या www.aspiradiagnostics.com वेबसाईटवर उपलब्ध आहे.

वरील वित्तीय निष्कर्षाचे लेखासमितीद्वारे पुनर्विलोकन करण्यात आले आणि ११ नोव्हेंबर, २०२३ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या सभेत मान्य करण्यात आले.

मंडळाच्या वतीने व करिता अस्पीरा पॅथलॅब ॲण्ड डायग्नॉस्टिक्स लिमिटेडकरिता

निकुंज मांगे कार्यकारी संचालक दिनांक : ११ नोव्हेंबर, २०२३ (डीआयएन: ०८४८९४४२)